

Telephone: +91 22 6661 7272 | Email: marketing.india@blackbox.com

BBOX/SD/SE/2022/101

September 27, 2022

Corporate Relationship Department Bombay Stock Exchange Limited

P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001 Corporate Relationship Department National Stock Exchange Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051

Sub: Submission of Newspaper Advertisement clippings pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015

Ref.: Scrip code: BSE: 500463/NSE: BBOX

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith clippings of the Newspaper Advertisement(s) published on Tuesday, September 27, 2022 in The Free Press Journal, english edition and Navshakti, marathi edition regarding the results of the remote e-voting process and e-voting conducted at the 36th Annual General Meeting of the Company held on Monday, September 26, 2022.

This is for your information, record and necessary dissemination to all stakeholders.

Thanking You,

For Black Box Limited (Formerly Known as AGC Networks Limited)

Aditya Goswami
Company Secretary & Compliance Officer

Encl.: A/a.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri. Satish Jamnadas Dattani, partner o Ms Dattani Constructions and Constituted Attorney to (1) Nutan Dye Works, a registered partnership firm, (2) Neelkamal Velvets, a registered partnership firm, (3) Popular Velvets, a registered partnership firm. (4) National Velvets, a registered partnership firm and (5) Nutan Velvets, a registered partnership firm, the owners of the land bearing C.T.S. Nos. 7597, 7598, 7599, 7600, 7601 7602 and 7603 of village Kolekalyan has come forward for surrendering the land free of cost and free of encumbrances to the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), more particularly described in the schedule hereunder written which is affected by widening of Mithi River as per sanctioned Development Plan 2034 of 'L' Ward in lieu of grant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Right Certificates as per the provision of regulation no. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 2034.

Any person or persons (which means and includes Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license. trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the BMC.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (TDR/ES/L-0233)

All that Pieces or parcels ot vacant land or grounds situate, lying and beanng CTS Nos. 7597, 7598, 7599. 7600, 7601, 7602 and 7603 of viliage Kolekalyan in the Registrat, on Distnct and Sub-District of Mumba, City and Mumbai Suburban, admeasuring 3143.30 sq.mtrs. thereabouts, affected by widening of Mithi River in sanctioned Development Plan 2034 of 'L' Municipal Ward and bounded as follows:

On or towards the East by : Mithi River (Parighikari)

On or towards the West by : C.T.S. Nos. 7603. 7597 and 7598 of village Kolekalyan and

Existing Road On or towards the South by: C.T.S. No. 7596 of

village Kolekalyan and Mithi River (Parighikari)

On or towards the North by : C.T.S. Nos. 7603, 7597 and 7598 of village Kolekalyan and **Existing Road**

Dated this 26th day of September, 2022

Sd/-(Shri Sunil Sonawane) Advocate & Law Officer

Corporation

For Brihanmumbai Municipal PRO/1402/ADV/2022-23

(West) Mumbai-400078

Date: 27.09.2022

Avoid Self Medication

महाराष्ट्र शासन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (२), पूर्व उपनगरे, मुंबई कक्ष क्र. २०१, दुसरा मजला, कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४ Email : ddr2coopmumbai@gmail.com संपर्क : ०२२-२७५७४९६५

जा.क्र.मंबई/जिउनि–२/बी–१/बँका/अपसेट प्राईज/जाहीर नोटीस/३६४६/२०२१ दि. २३/०९/२०२२

विशेष वसुली अधिकारी, दे साहेबराव देशमुख को–ऑप. बँक लि.

१०३, ट्रेड कॉर्नर, साकीनाका जंक्शन, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००७२.

मेसर्स नागेश टेक्सटाईल्स, (मालक श्री. नागेश मल्लेशाम उप्पला) ८८ उपाल्ला बिल्डींग, रुम नंबर २, दुसरा मजला न्यु कान्हेरी व्हिलेज, पदमानगर, ता. भिवंडी, जि. ठाणे-४०१३०२.

श्री. उपल्ला भगवान मल्लेशाम.

म्युनिसिपल हाऊस नंबर १६३५, न्यु कान्हेरी, पदमानगर, सर्वे नंबर ४८, हिस्सा नं. ३४, मौजे कामतघर, ता. कामतघर, ता. भिवंडी, जि. ठाणे-४२१३०२

मे. सिम ॲण्ड सिफ इंटरप्राईज, (प्रो. तेर्जीदरसिंग कुमार) १०९/४२, मलबार हिल रोड, मुलुंड कॉलनी, मुलुंड (प.) मुंबई-८२

श्री. कटटेकोला आनंद गंगाराम.

साई फोटो स्टुडिओ, धामणकर नाका, ता. भिवंडी, जि. ठाणे-४०१३०२. जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची वाजवी किमत निश्चित करणेबाबत.

निश्चित करणेबाबत दि. ०५/०७/२०२२ रोजीचा प्रस्ताव. उपरोक्त विषयाकडे आपले लक्ष वेधण्यात येवून आपणांस कळविण्यात येते की, विशेष वसूली व विक्री अधिकारी, दि साहेबराव देशमुख को-ऑप बँक लि., १०३, ट्रेड कॉर्नर, साकीनाका जंक्शन, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ यांनी संदर्भिय विषयास अनुसरून प्रतिवादी यांनी संदर्भिय विषयास अनुसरून

दि साहेबराव देशमुख को-ऑप बँक लि. यांचा जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची वाजवी किंमत

तिवादी मेसर्स नागेश टेक्सटाईल्स, (मालक श्री. नागेश मल्लेशाम उप्पला) यांचे जामीनदार मे. सिम ॲण्ड रप्राईजेस यांच्या मालकीची मालमत्ता रो हाऊस क्रमांक १०९/४२, मलबार हिल रोड, मुलूंड कॉलनी, लुंड (प.), मुंबई-८२ या स्थावर मालमत्तेचे विक्री प्रकरणी वाजवी किंमत (अपसेट प्राईज) निश्चित करून णेबाबतचा प्रस्ताव या कार्यालयास दिनांक ०५/०७/२०२२ रोजी सादर केलेला आहे. सदर प्रकरणी या कार्यालयात दिनांक २२/०९/२०२२ रोजी ३.०० वाजता सुनावणी ठेवण्यात आर्ल

ोती. सदर सुनावणी रोजी अर्जदार दि साहेबराव देशमुख को-ऑप बँक लि. यांचेवतीने श्री. मार्तंड बेलोटे पस्थित होते. प्रतिवादी यांचे तर्फे कोणीही उपस्थित नव्हते अथवा कोणत्याही प्रकारचा लेखी खुलास प्रतिवादींनी केलेला नाही सबब पुढील सुनावणी **दिनांक १३/१०/२०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता** देवण्यात आलेली असून



(श्री. प्रताप पाटील) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (२), पूर्व उपनगरे, मुंबई

.... प्रतिवादी

GOVERNMENT OF INDIA MINISTRY OF FINANCE, DEPARTMENT OF FINANCIAL SERVICES THE RECOVERY OFFICER-I, MUMBAI **DEBT RECOVERY TRIBUNAL** MTNL Bhavan, 2nd floor, Colaba Market, Colaba, Mumbai **RECOVERY PROCEEDING NO. 03 OF 2022**

STATE BANK OF INDIA .

....CERTIFICATE HOLDER

Next Date: 07/10/2022

VERSUS M/s. JAYESH OIL TRADE PVT. LTD. & ORS ...CERTIFICATE DEBTOR **DEMAND NOTICE**

Jayesh Oil Trade Pvt. Ltd. Shop No.3, Vijaya House, Station Road, Vikhroli (West), Mumbai-400 083 Also Having Address at: 2/19 Arihant Complex, Near Kopar Bus Stop, Purna Village, Bhivandi, Dist-Thane-421 302 Mr. Vijay B Shethia,B-12, Rosy Mary Co-op. HSG, Station Road, Vikhroli (West), Mumbai-400 070

Mr. Bhogilal B. Shethia, Flat No. A-401, Sankalpsiddhi Chs, Station Road, est, Mumbai-400 079

Road, Vikhroli West, Mumbai-400 079

Mrs. Usha S. Shethia, Flat No. 701, 7th Flopr, A Wing, Sankalp Siddhi, Vikhroli West, Mumbai-400079.

Mrs. Jashvanti Shirish Shethia, Flat No. 301, 3rd Floor, Sankalp Siddhi

Mrs. Bhartiben B. Shethia, Flat No. A-401, Sankalp Sidhi CHS, Station Road, Vikhroli West, Mumbai-400 079.

Mrs. Laxmiben Shethia Alias Smt. Laxmiben Bhawanji Shah), Shop No. Vijaya House, Station Road, Jai Vikhroli Premises Co Operative Society Ltd., Vikhroli (West), Mumbai-400 079

10 Mr. Shantilal B. Shah, Having address at: Shop No.3, Vijaya House, Station Road, Jai Vikhroli Premises Co -operative Society Ltd., Vikhroli (West),

11 Mrs. Harshaben Vijay Shethia, 8-12, Rosy Marry CHS, Station Road, Vikhroli (West), Mumbai-400 079

Vikhroli (West), Mumbai-400 079

12 Mrs. Hetal Piyush Shethia, Mortgager, Sankalp Siddhi CHS, Station Road, Vikhroli West, Mumbai-400 079.

13 Bhogi Agro Traders Pvt. Ltd. Corporate Guarantor, Shop No.3, Vijaya House, Station Road, Vikhroli (West), Mumbai-400 083 Also Having Address at: 2/19, Arihant Complex, Near Kopar Bus Stop, Purna Village, Bhivandi, Dist. Thane- 421 302

Dist. Thane- 421 302
14 Mr. Jeet Shirish Shethia, Flat No. 701, 7th Floor, A Wing, Sankalp Siddhi CHS, Station Road, Vikhroli West, Mumbai-400 079
15 Mr. Priyang Vijay Shethia, Vijaya House, Station Road, Jai Vikhroli Premises Co-Operative Society Ltd., Vikhroli West, Mumbai-400 079
In view of the Recovery Certificate in O.A. No. 66 of 2014 issued by the Hon'ble Presiding Officer, DRT-I, Mumbai a sum of Rs. 24,43,48,590.54/- (Rupees Twenty Four Crore Forty Three Lakh Forty Eight thousand Five Hundred Ninety and Paisa Fifty Four Only) with interest and cc st is due against you.
You are bereby called upon to deposit the above sum within fifteen days of the

You are hereby called upon to deposit the above sum within fifteen days of the receipt of this Notice, failing which the, recovery shall be made in accordance with In addition to the aforesaid sum, you shall be liable to pay -

 Such interest as is payable for the period commencing immediately after this notice of the execution proceedings.
 All costs, charges and expenses incurred in respect of the service of this Notice and other process that may be taken for recovering the amount due. Given under my hand and seal this 17th day of Sept, 2022.

SEAL

Seal of the Tribunal

(Aieet Tripathi) Recovery Officer, Debts Recovery Tribunal

Authorised Officer, Punjab National Bank

A) Date of Demand Notice u/s A) Reserve Price Date/ Tim Name of the Branch Description of the Immovable Properties Details of the 13(2) of SARFESIACT 2002 B) Outstanding Amount as or Mortgaged Name of the Account B) EMD (Last Date E-Auction known to the Name of Mortgagor / Name & addresses of the Borrower(s) C) Possession Date u/s 13(4) secured creditors of deposit of Owner of property of SARFESI ACT 2002 Mortgagor(s) / Guarantors Name & Number of D) Nature of Possession Symbolic / Physical C) Bid Incrementa the Contact Persor Constructive Amount 37 Circle SASTRA Thane Flat No.301, H Wing, Building No. 2 27.10.2022 A) Rs. 38,00,000/-A) 30.08.2019 Surya Kirti Heights, Near Global City, Robert Megari & Alisa Megari B) Rs. 24.31.472 as on B) Rs. 03.80.000/-11 30 am to Mr. Sandeep Room No. 31, Malik Arjun Chawl (near Bhuwan's Sector III, Village Chikkal Dongari, 28.06.2018 plus Interest and (25.10.2022) 12.30 pm Nimbalka College), Gilbert Hill Road Acropolis, Vasai-Virar, PIN 401 303 Charges C) 06.03.2020 C) Rs 50 000/-9403969306 Admeasuring – 607.45 sq ft built up) Andheri (W) Mumbai 400 058 Owner - Robert Megari D) Symbolic 38 Circle SASTRA Thane Shop No. 10, Ground Floor, Panchavati Buildin A) 08.11.2021 A) Rs. 17,00,000/ 27.10.2022 Nil Complex House Society, Plot No.64, Sector-14, B) Rs. 53,24,044.66 as on B) Rs. 1,70,000/-M/s. Sudarshan Export (Prop Rajiv Chandra) 11.30 am to Mr. Sandeep A-49, Kohinoor Industrial Complex 31.10.2021 plus interest and (25.10.2022) amothe, Panvel Nimbalkar (Opposite Hindalco Industries) Plot No. J-7, 8, 9 (Admeasuring – 146 sq ft carpet area) Charges C) Rs. 25,000/-9403969306 MIDC Taloja, Tal Panvel Dist Raigarh 410 208 Owner – Dattatraya S Gowari C) 05.02.2022 Guarantors - Dattatraya Gowari and Mahesl D) Symbolic K.G.N. House (Row House No.1), S No.114 A) Rs. 64,00,000/-27.10.2022 (Old Survey 3) Hissa No. 23/02, Village Kopari B) Rs. 6.40.000/-11 30 am to (Old Village Chandansar) Taluka Vasai Dist (25.10.2022) 12.30 pm Palghar 401 303 C) Rs. 50,000/ Admeasuring – 1754.62 sq ft super built up) wned by Mahesh Rathod 9 Circle SASTRA Thane 3/301 OM SAI APT, SHIVAJI NAGAR RABODI A) 06.12.2021 A) Rs. 36,67,000/-27.10.2022 NO 02, THANE W, THANA (MAHARASHTRA), B) Rs.26,94,788.00 Mr. VINAYAK BHAGOJI KALAMKAR 11.00 am to B) Rs. 3,70,000/-Ms. Sunila Balseka 3/301 OM SAI APT, SHIVAJI NAGAR RABODI MAHARASHTRA-400601 C) Rs.50,000/-9833699011 NO 02, THANE W, THANA (MAHARASHTRA), Mr. VINAYAK BHAGOJI KALAMKAR D) SYMBOLIC (27.10.2022)H-501, Mayuresh Park, Lake Road, Bhandup A) 21.05.2021 A) Rs. 91,44,000.00 27.10.2022 40 Circle SASTRA Thane NIL 10.00 am to 04.00 pm Mr. Brijnath B Yadav, Ms. Saroj Yadav. West) Mumbai-400078. B) Rs.42,16,071.92. B) Rs. 9,14,000.00 Ms. Sunila Balseka H-501, Mayuresh Park, Lake Road, Bhandup Mr. Brijnath B Yadav C) 08.02.2022 C) Rs.1,00,000.00 (27.10.2022)

D) SYMBOLIC TERMS AND CONDITIONS OF E-AUCTION SALE The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002 and to the following further conditions.

(1) The auction sale will be "online through e-auction" portal https://www.mstcecommerce.com, 2. The intending Bidders/ Purchasers are requested to register on portal (https://www.mstcauction.com) using their mobile number and email-id. Further, they are requested to upload requisite KYC documents. Once the KYC documents are verified by e-auction service provider (may take 2 working days), the intending Bidders/ Purchasers has to transfer the EMD amount using online mode in his Global EMD Wallet by one working day before the e-Auction Date and time in the portal. The registration, verification of KYC documents and transfer of EMD in wallet must be completed well in advance, before auction. 3. Earnest Money Deposit (EMD) amount as mentioned above shall be paid online through 3 mode i.e. NEFT/ Cash/ Transfer (After generation of Challan from (https:/www.mstcecommerce.com) in bidders Global EMD Wallet. NEFT transfer can be done from any Scheduled Commercial Bank, however for Cash/ Transfer the bidder has to visit Punjab National Bank Branch. Payment of EMD by any other mode such as Cheques will not be accepted. Bidders, not depositing the required EMD online, will not be allowed to participate in the e-auction. The Earnest Money Deposited shall not bear any interest. 4.Platform https://www.mstcecommerce.com/) for e-Auction will be provided by e Auction service provider M/S MSTC Limited having its Registered office at 225-C,A.J.C. Bose Road, Kolkata-700020 (contact) Phone & Toll free Numbers 079- 41072412/ 411/ 413 or 1800-103-5342). The intending Bidders/ Purchasers are required to participate in the e-Auction process at e-Auction Service Provider's website https://www.mstcecommerce.com, This Service Provider will also provide online demonstration/ training on e-Auction on the portal, 5. The Sale Notice containing the General Terms and Conditions of Sale is available / published in the following websites/ web page portal. (1) https://www.ibapi.in (2) https://procure.gov.in/epublish/app (3) http://www.mstcecommerce.com/. (4) www.pnbindia.in, 6. The intending participants of e-auction may download free of cost, copies of the Sale Notice, Terms & Conditions of e-auction, Help Manual on operational part of e- Auction related to this e-Auction from e-Bkray-IBAPI portal. (https://www.ibapi.in). 7. The intending Bidders / Purchasers are requested to register on portal (https://www.mstcauction.com) using their mobile number and email-id. Further, they will upload the requisite KYC documents. Once the KYC documents are verified by e-auction service provider (may take 2 working days), the intending Bidders/Purchasers has to transfer the EMD amount using online mode in his Global EMD Wallet. Only after having sufficient EMD in his Wallet, the interest bidder will be able to bid on the date of e-auction. 8. Bidder's Global Wallet should have sufficient balance (>=EMD amount) at the time of bidding. 9. During the e-auction bidders will be allowed to offer higher bid in inter-se bidding over and above the last bid quoted and the minimum increase in the bid amount must be as per the bid incremental amount to the last higher bid of the bidders. Ten minutes time will be allowed to bidders to quote successive higher bid and if no higher bid is offered by any bidder after the expiry of ten minutes to the last highest bid, the e-auction shall be closed. 10. It is the responsibility of intending Bidder(s) to properly read the Sale Notice, Terms & conditions of e-auction, Help Manual on operational part of e-Auction and follow them strictly. (1) In case of any difficulty or need of assistance before or during e-Auction process may contact authorized representative of our e-Auction Service Provider (https: http://www.mstcecommerce.com/). Details of which are available on the e Auction portal. 11. After finalization of e-Auction by the Authorized Officer, only successful bidder will be informed by our above referred service provider through SMS/email. (On mobile nof email address given by them/registered with the service provider). 12. The secured asset will not be sold below the reserve price. 13. The successful bidder shall have to deposit 25% (twenty five percent) of the bid amount, less EMD amount deposited, on the same day or not later than the next working day and the remaining amount shall be paid within 15 days from the date of auction in the form of Banker's Cheque/ Demand Draft issued by a Scheduled Commercial Bank drawn in favor of 'The Authorized Officer, Punjab National Bank, A/c (Name of the A/C) Payable at In case of failure to deposit the amounts as above within the stipulated time, the amount deposited by successful bidder will be forfeited to the Bank and Authorized Officer shall have the liberty to conduct a fresh auction/ sale of the property & the defaulting bidder shall not have any claim over the forfeited amount and the property. 14. Payment of sale consideration by the successful bidder to the bank will be subject to TDS under Section 194- 1A of Income Tax Act 1961 and TDS is to be made by the successful bidder only at the time of deposit of remaining 75 % of the bid amount/full deposit of BID amount. 15. The Authorised Officer reserves the right to accept any or reject all bids, if not found acceptable or to postpone/cancel/adjourn/discontinue or vary the terms of the auction at any time without assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final. 16. The sale shall be confirmed in favour of the purchaser who has offered the highest sale price in his bid or ender or quotation or offer to the authorized officer and shall be subject to confirmation by the secured creditor. 17. The sale certificate shall be issued in the favour of successful bidder on deposit of full bid amount as per the provisions of the act. 18. The properties are being sold on 'AS IS WHERE IS BASIS and "AN IS WHAT IS BASIS" 19. The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation, 20. It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification before submitting the bid. The bidder inspect the property in consultation with the dealing official as per the details provide. 21. All statutory dues/attendant charges/other dues including registration charges, stamp duty, taxes etc. shall have to be borne by the purchaser. 22. The Authorized Officer or the Bank shall not be responsible for any charge, lien, encumbrances, or any other dues to the Government or anyone else in respect of properties (E-Auctioned) not known to the bank. The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding the encumbrances on the property including statutory liabilities, arrears of property tax, electricity dues etc. 23. The bidder should ensure proper internet connectivity, power back-up etc. The Bank shall not be liable for any disruption due to internet failure, power failure or technical reasons or reasons/contingencies affecting the e-auctions. 24. It is open to the Bank to appoint a representative and make self bid and participate in the auction. For detailed tern and conditions of the sale, please refer https://www.ibapi.in, https://eprocure.gov.in/epublish/app, http://www.mstcecommerce.com/, www.pnbindia.in,

RBL BANK LTD.

RBL BANK Registered Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001 National Office: 9th Floor, Techniplex Complex-1, Off. Veer Savarkar Flyover, Goregaon West, Mumbai- 400062

Corrigendum to Notice dated 24.09.2022 issued for the Sale Through Private Treaty against Loan Account No. 809002074046

With reference to our above referred notice issued to you, we would like to issue prese corrigendum that reserve price will be Rs.50,00,000/- (Rupees Fifty Lakhs Only). You are requested to kindly read the Reserve price for private treaty is Rs.50,00,000 (Rupees Fifty Lakhs Only). Rest of the contents of the earlier notice dated 24.09.2022 issued for the Sale Through Private Treaty shall prevail. Authorised Officer

BLACK B Black Box Limited

(Formerly known as AGC Networks Limited) **Reg. Office:** 501, 5th Floor, Building No. 9, Airoli Knowledge Park, MIDC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708. DECLARATION OF RESULTS OF E-VOTING AND VOTING CON

36[™] ANNUAL GENERAL MEETING HELD ON 26[™] SEPTEMBER, 2022 As per the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015 ("LODR Regulation"), a mended, the Company had provided the facility of e-voting to the Shareholders to enabl nem to cast their vote electronically on the resolutions proposed in the Notice of the 36th

The Board of Directors had appointed Dr. S. K. Jain, Practising Company Secretary as th Scrutinizer for remote e-voting and e-voting at the AGM. The Scrutinizer has carried out the scrutiny of all the electronic votes received till 5:00 P.M. on September 25, 2022 and e-voting conducted during the AGM and submitted his Report on September 26, 2022. The Consolidated Results as per the Scrutinizers' Report dated September 26, 2022 are as follows:

Annual General Meeting (AGM). The e-voting was opened from 9:00 A.M. September 23 2022 to 5:00 P.M. September 25, 2022.

	ale as follows.					
Particulars	Type of Resolution	% of Votes in Favour	% Votes Against			
To receive, consider, approve and adopt the Audited Financial Statements (including the Consolidated Financial Statements) of the Company for the financial year ended March 31, 2022 along with the Reports of the Board of Directors and Auditors thereon.	Ordinary Resolution	100	0			
To appoint a Director in place of Mr. Naresh Kothari (DIN: 00012523), who retires by rotation and being eligible, offers himself for re-appointment.	Ordinary Resolution	99.96	0.04			
Re-appointment of Mr. Deepak Kumar Bansal (DIN: 07495199) as an Executive Director of the Company.	Special Resolution	99.96	0.04			
Re-appointment of Mrs. Mahua Mukherjee (DIN: 08107320) as an Executive Director of the Company.	Special Resolution	99.96	0.04			
Ratification of remuneration paid to Mrs. Mahua Mukherjee (DIN: 08107320), Executive Director & Chief People Officer of the Company.	Special Resolution	100	0			
	To receive, consider, approve and adopt the Audited Financial Statements (including the Consolidated Financial Statements) of the Company for the financial year ended March 31, 2022 along with the Reports of the Board of Directors and Auditors thereon. To appoint a Director in place of Mr. Naresh Kothari (DIN: 00012523), who retires by rotation and being eligible, offers himself for re-appointment. Re-appointment of Mr. Deepak Kumar Bansal (DIN: 07495199) as an Executive Director of the Company. Re-appointment of Mrs. Mahua Mukherjee (DIN: 08107320) as an Executive Director of the Company. Ratification of remuneration paid to Mrs. Mahua Mukherjee (DIN: 08107320), Executive Director & Chief People	To receive, consider, approve and adopt the Audited Financial Statements (including the Consolidated Financial Statements) of the Company for the financial year ended March 31, 2022 along with the Reports of the Board of Directors and Auditors thereon. To appoint a Director in place of Mr. Naresh Kothari (DIN: 00012523), who retires by rotation and being eligible, offers himself for re-appointment. Re-appointment of Mr. Deepak Kumar Bansal (DIN: 07495199) as an Executive Director of the Company. Re-appointment of Mrs. Mahua Mukherjee (DIN: 08107320) as an Executive Director of the Company. Ratification of remuneration paid to Mrs. Mahua Mukherjee (DIN: 08107320), Executive Director & Chief People	To receive, consider, approve and adopt the Audited Financial Statements (including the Consolidated Financial Statements) of the Company for the financial year ended March 31, 2022 along with the Reports of the Board of Directors and Auditors thereon. To appoint a Director in place of Mr. Naresh Kothari (DIN: 00012523), who retires by rotation and being eligible, offers himself for re-appointment. Re-appointment of Mr. Deepak Kumar Bansal (DIN: 07495199) as an Executive Director of the Company. Re-appointment of Mrs. Mahua Mukherjee (DIN: 08107320), as an Executive Director of the Company. Ratification of remuneration paid to Mrs. Mahua Mukherjee (DIN: 08107320), Executive Director & Chief People			

Based on the consolidated report of the Scrutinizer(s), all resolutions as set out in the Notice of 36thAGM, have been duly approved by the Shareholders with requisite majority.

(Formerly known as AGC Networks Limited

Date: September 26, 2022 Place: Mumbai

Sujay Sheth

DEBTS RECOVERY TRIBUNAL - 1 MUMBAI

(Government of India, Ministry of finance)
2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai- 400005

Exh - 13

(5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai-400 001)

Bank of Baroda

DEFENDANT No.1

WHEREAS the above named applicant has filed the above referred Application in this

You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement/Say on 27th September, 2022 at 12.00 noon and show cause as

to why reliefs prayed for should not be granted. . Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in you absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this 18th day of August, 2022



Registrar Debts Recovery Tribunal – 1, Mumbai Mumbai D. R. T. No. 1

इंडियन बैंक

ALLAHABAD 🛕 इलाहाबाद CBD BELAPUR BRANCH: Shop No. 9, 10 & 11, Balaji Bhavan, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai-400 614, MH

[Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] WHEREAS, The undersigned being the Authorised officer of the Indian Bani CBD Belapur Branch, Shop No. 9, 10 & 11, Balaji Bhavan, Sector 11, CBD Belapur Navi Mumbai-400 614 under The Securitization & Reconstruction of Financial Asse and Enforcement of Security Interest Act, 2002 (act No.54 of 2002) & in exercis of powers conferred under Section13 (12) read with Rules 8 & 9 of the Securit Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 16.07.2022 calling upon the borrowers 1. M/s. Avanti Heavy Lifters 2. Mrs. Devendra Kaul Bath and 3. Mr Kuldeep Singh Bath (Borrowers & Guarantors) to repay the amount mentioned in the said notice being ₹ 9,22,442/- (Rs. Nine Lakhs Twenty Two Thousand Four Hundred Fourty Two Only) along with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice with future interest and incidents charges w. e. f. 16.07.2022.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, guarantors and the **public in general** that the undersigned has **taken** Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rules 8 & 9 on this 26th day of September 2022.

The borrower in particular and the **public in general** is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge o the Indian Bank, CBD Belapur Branch, Shop No. 9, 10 & 11, Balaii Bhayan, Secto 11, CBD Belapur, Navi Mumbai-400 614 for an amount of ₹ 9,22,442/- (Rs. Nin Lakhs Twenty Two Thousand Four Hundred Fourty Two Only) with future interes and incidental charges w.e.f. **16.07.2022**.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 1

of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the Property consisting EM as mentioned below: Shop No. 16, Kukreja Estate CHS., Plot No. 36, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai-400 614 Admn. built up area of 370 Sq. Ft. × Boundaries :- • North by : Internal Road South by : Road; •East by : Maruti Tower; •West by : Mayuresh Cosmos.

Date: 26.09.2022

Authorised Officer

PHYSICAL POSSESSION NOTICE

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general

that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

No. Borrower/ Loan Property/ Date of in Demand Account Number Physical Possession Notice (Rs.)	of Branch
	Mumbai, Thane

the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: September 27, 2022 **Authorized Officer ICICI Bank Limited** Place: Mumbai & Thane

NOTICE is hereby given that Mrs. Osia Properties Pvt. Ltd; through its director Mr. Prakashbhai Kothari having its address at 1, Osia Paradise, Dawood Baug, Off. Jai Prakash Road, Andheri (West), Mumbai – 400 058, hereby authorize Mr. Pravin Viram Satra, Sole Proprietor of Mrs. Darshan Developers having address at 1/A, Sagar Complex, M.G. Road, Vile Parle (East), Mumbai – 400 057, to verify their title, in the property mentioned in the schedule hereit. the property mentioned in the schedule hereto. All persons claiming an interest in the said property

PUBLIC NOTICE

any part thereof by way of sale, gift, lease, inheritance any part thereor by way of sale, gitt, lease, infleritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned with documentary proof at his office within 15 days from the date hereof, otherwise the sale and/or transfer shall be completed without any reference to such claim or integer and the same if any. eference to such claim or interest and the same, if any shall be deemed to have been waived to all intents an THE SCHEDULE ABOVE REFFERED TO

ALL THAT piece or parcel of land containing by a measurement 11430.10 square meters or thereabout being and situated at bearing Survey No. 23, Hissa No. 1 (Part), and C.T.S. No. 360, Village - Mogra, Taluka-Andheri, Mumbai–Suburban District of Mumba together with structure standing thereon at Majaswad Eastern Side of Western Express Highway, Near Infar esus Church, Jegeshwari (East), Mumbai – 400102. KSHITISH SHUKLA
Date: 27/09/2022 (Advocate High Court

Office no. 24, Cabin No. 20, 2nd floor, 105, Abubake House, Opp. Bharat House, Apollo Street, Mumba Samachar Marg, Fort, Mumbai-400 023.



LIC HOUSING FINANCE LIMITED

4th Floor, Jeevan Prakash Building, PM Road, Fort, Mumbai - 400 001

E AUCTION SALE NOTICE

WHEREAS the undersigned being the Authorized Officer of L.I.C. Housing Finance Ltd (LIC HFL), under Securitization & Reconstructions of Financial Asset: and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement Rules, 2002 had issued Demand Notice to following Borrowers/Mortgagors calling upon them to repay the outstanding due amount mentioned in the said no tices. However, The Borrowers/Mortgagors having failed to repay the said due amount, the undersigned has taken PHYSICAL POSSESSION of the following

	Sr No	Name of the Borrowers & Loan Ac. No.	Property Description	Date Of Demand Notice	Fix Reserved Price	EMD (Rs)	Inspection Date & Time	EMD COLLECTION A/C DETAILS
	1	Ms Lata Navnath Gole And Mr Navanath Narayan Gole (LOAN A/C NO.	Flat no C- 301, 3rd floor, Sai Mannat , Plot No. 1, 1A , 1-B-1, 1-B-2, 1-B-3, 1-B-6 , Sector-34A, Owe – Kharghar, Navi	14.11.2018		Rs. 35,00,000.00	6th October 2022 Between 12pm to 4pm	Beneficiary Name:- Lic Housing Finance Ltd, Beneficiary Branch Name:- AXIS BANK, CENTRALISED COLLECTION HUB Account Number:- HFLEWEBOVS03303 IFSC Code:- UTIB0CCH274
-	2	Mr. Ganesh Narayana Gandhi and Mrs. Annu Ganesh Gandhi (LOAN A/C NO. 610100003180)	Mumbai. 410210. Flat no. 303, 3rd floor. Parijat KH-2 Chs Ltd, in B. No. 28, Sector – 16 & 17, Vastu Vihar complex, Kharghar Navi Mumbai.	20.04.2017	Rs. 43,60,000.00	Rs. 4,36,000.00	16th October 2022 Between 12pm to 4pm	Beneficiary Name:- Lic Housing Finance Ltd, Beneficiary Branch Name:- AXIS BANK, CENTRALISED COLLECTION HUB Account Number:- HFLEWEBOPV01193 IFSC Code:- UTIB0CCH274

Website For E- Auction :- https://bankauctions.in | Last Date of Submission of Tender / Sealed bid:- 14/10/2022 before 5.00 PM. 15/10/2022 from 12.00 PM to 13.00 PM E- Auction date

Terther to this PUBLIC NOTICE for E-Auction Sale of the above said Assets / properties (in terms and conditions of the SARFAESI, Act 2002 and rules thereunder) LICHFL invites OFFERS in sealed cover/s only to purchase the said properties on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS". THE TERMS & CONDITIONS OF THE AUCTION SALE ARE AS FOLLOWS:-

F-Auction is being held on 'As is where is Basis' and 'As is what is Basis' 'Whatever there is' And 'Without Any Recourse Basis' and will be conducted

Online". The E-Auction will be conducted through LIC-Housing Finance approved E-auction service provider - M/s. 4Closure. The intending bidders should register their names at portal https://bankauctions.in/ and get their user-id and password free of cost. Prospective

bidders may avail online training on E-Auction from the service provider Agency M/s. 4Closure, Officer Name - Client Service Delivery Team - Mob No. - +91 8142000061/62/66, 040-23736405, email id:- subbarao@bankauctions.in / info@bankauctions.in , Auction Portal https://bankauctions.in , Address:- Block No.605, A, 6TH Floor, Maitrivanam Commercial Complex, Ameerpet, Hyderabad-500038.

The E-auction Sale is subject to the conditions prescribed in the SARFAESI Act/Rules 2002 and the terms and conditions mentioned hereunder. also subject to conditions in the offer/bid documents to be submitted by the intending/participating bidders

Every bidder is required to have his/her own email address in order to participate in the online E-auction. Once Intending Bidder formally registers as a qualified tenderer before authorized officer of LICHFL, will have to express his/her interest to participate

through the E-auction bidding platform, by submitting document. It shall be the tenderer's/online bidder's sole responsibility to procure his/her login ID and password from the E-auction service provider. The aforesaid properties shall not be sold below the reserve price mentioned above. The said Deposit/s shall be adjusted in the case of successful bidder/s, otherwise refunded. The said earnest money deposit/s will not carry any interest.

If the successful bidder defaults in effecting payments or fails to adhere to the terms and condition of Sealed Tender / Auction in any manner the amount already deposited will be forfeited and he/she shall not have any claim as such for forfeited amount. The offer/s along with the aforesaid Earnest Money Deposit (EMD) can be submitted through NEFT/RTGS the EMD and scanned copy of KYC documents including PAN Card & (Aadhaar Card) address proof, to the service provider or through submitting sealed cover comprising bid form, EMD and KYC documents and it should reach the respective branch offices of LIC Housing Finance Ltd., mentioned above on or before EMD Submission

14/10/2022 before 5 PM 10. That, after opening the tenders, the intending bidders who have submitted their bids for not less than the reserve price will be given an opportunity a the sole discretion of the Authorized Officer to increase the bidding amount.

11. The successful bidder/s shall deposit 25% of the amount of sale price, adjusting the EMD paid already, immediately on acceptance of offer by the Authorized officer in respect of the sale, failing which the earnest money deposited shall be forfeited. The balance 75% of the sale price is payable within 15 days from the date of confirmation of the sale solely at the discretion of the Authorized Officer. In case of failure to deposit the balance amount within the prescribed period, the amount deposited shall be forfeited. The Authorized Officer shall not be required to give any further notice of forfeiture to the successful bidder.

12. Bidders are bound by the principle of "caveat emptor" (Buyer Beware) and advised to conduct their own due diligence to find any encumbrances, statutory liabilities, arrears of property tax, Income Tax, Excise Duty, Labour Dues, electricity and main tenance dues etc., of the firm or Secured Asset. The Successful bidders shall have to bear all outgoing i.e., municipal taxes, maintenance/society charges, electricity charges, water charges, stamp duty, registration charges, (if applicable), if any and all other incidentals charges, cost including all outgoing relating to the respective properties other than the sale price.

13. The successful bidder should bear the charges/fees payable on sale certificate, such as registration fees, stamp duty, taxes, or any other duties payable for getting the secured asset transferred in his/her name. 14. The Sale Certificate will be issued only in the name of the successful bidder and only after receipt of the entire /sale price

15. The notice is hereby given to the Borrower/s, Mortgagor/s and Guarantor/s that they can bring the intending buyer/purchaser for purchasing the properties mentioned above, as per the terms and Conditions of the E-Auction Sale. 16. Inspection of the above said properties can be given on request and as per convenience of Authorized Officer.

17. The Authorized Officer is not bound to accept the highest offer or any or all offers and reserves the right to accept or reject any or all the tenders withou assigning any reason thereof.

18. LICHFL is not responsible for any liabilities whatsoever pending upon the properties as mentioned above. The property shall be auctioned on "As is where is", "As is what is", whatever there is" and without any recourse Basic

19. The L.I.C Housing Finance Limited reserves the right to CANCEL / ACCEPT / REJECT / ALTER / MODIFY / POSTPONE the TENDER SALE /

AUCTION without giving any reason whatsoever or prior Notice. 20. To the best of the knowledge and information of the Authorized Officer, no other encumbrance exists on the property. LIC Housing Finance Ltd will not

be held responsible for any charge, lien and encumbrance, property tax, or any other dues to Govern¬ment or anybody in respect of the property under 21. The sale is subject to confirmation by LIC Housing Finance Ltd. For detailed terms and Conditions of the sale and full description of the properties please refer to the website of approved e-auction service provide

M/s . 4Closure" and website https://bankauctions.in

Authorised Officer

LIC HOUSING FINANCE LIMITED

Date: 27.09.2022

O.A. NO.8 Of 2020 M/s. Asuti Trading Pvt. Ltd. & AnrDefendants

M/S. ASUTI TRADING PVT. LTD: 1418, Dalarnal Tower, "B", Free Press Journal Marg

Narirnan Point, Mumbai - 400 021. SUMMONS

WHEREAS the service of summons/ Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this

Indian Bank

मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमिटेड **नोंदणी कार्यालय :** मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतल्ला संयानी रोड, परेल एस.टी. डेपो समोर

प्रभादेवी, मुंबई - ४०००२५ दूर : (०२२) ४७१८९९९ : <u>www.motilaloswallnf.com,</u> ई-मेल : hfquery@motilalo

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी <mark>मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमिटेडचे (यापूर्वीची एस्पार होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अशी ज्ञात),</mark> अधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शनू ऑफ्रू फायुनान्शियल् ॲुसेटस् ॲन्ड एम्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲन्ट, २००२ अनुपालन नियम ८(१) अन्यये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रूल ३ अन्यये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून सुबंधित कुर्जुदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सचना /सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

मागणी सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रूत्सचा रूल ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या कब्जा तारखेस कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा मोतीलाल ओस्वाल होम् फायनांस लिमिटेडचे येथे वरील नमूद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील. तारण् मत्तांचे विमोचन् करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

अ. क्र.	कर्ज करार क्र./कर्जदार/ सह–कर्जदार/हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	कब्जा घेतल्याची तारीख	गहाण मिळकती/तींचे वर्णन
१	LXVAS00316-170036055 सेड्रिक डायगो डिसूझा आणि एस्टेला सेड्रिक डिसूझा.	०८-०७-२०२२ रोजीस रु. ११५९२९८/-	२१- 0९-२०२२	घर नं.५१५, सीटीएस क्र.८३६, उत्तन क्रमांक ८३६, भाईंदर प, जिल्हा ठाणे बोवडी स्टॉप ४०११०६ ठाणे महाराष्ट
2	LXVIR00116-170031805 मनीष कमलाकर साळगावकर आणि ज्योत्स्ना निर्दोष पाटील	१५-१२-२०२० रोजीस रु. १८७४१८९/-	२ १ -०९-२०२२	फ्लॅट क्रमांक - ४१२, ४था मजला, प्रभुवरा - १, एस. क्रमांक - ३३, एच.नं १, आदिवली-ढोंकळी, कल्याण, टाणे, महाराष्ट्र - ४२१००१
w	LXVAS00316-170036055 मुकेशकुमार मुत्रा शाह आणि कमलेश मुत्रा शाह	२८-०१-२०२१ रोजीस रु. ७०३४३०/-		फ्लॅट नंबर – ११२, पहिला मजला, बी विंग, नव जनकल्याण रेसिडेन्सी, एस.नं – ४५, एच.नं – ९जी आणि १२ए, गाव आदिवली-ढोकळी, कल्याण (श), ठाणे, महाराष्ट्र – ४२१३०१

स्थळ : महाराष्ट्र अधिकृत अधिकारी दिनांक : २७ं–०९–२०२२ भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

सांकेतिक कब्जा सूचना

दिनांक: सप्टेंबर २७, २०२२

YES BANK

स्थळ : महाराष्ट्र

जाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र. बी-३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४०० ६०४.

निम्नस्वार्क्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमृद कर्जदारांस सूचनेतील नमृद रकमेची परतफेड सदर सूचना

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूत्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक**

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	शाखेचे नाव
٤.	सिंधू मधु नायर आणि मधु एन नायर- एलबीटीएनई००००४५९९८९४	फ्लॅंट धारक क्र. ११०५, विंग बी, ११ वा मजला, राज तोरेस, फेझ २, आर मॉल जवळ, मानपाडा, जी बी रोड, ठाणे सर्व्हे क्र., ४८/१/१, ४८/१/३, ४८/१/८, ४९/१बी/५०/२/१ येथे गाव चिथळसर मानपाडा, तालूका ठाणे, जिल्हा ठाणे ४०००६०१/ सप्टेंबर २१, २०२२	जून २१, २०२२ रु. ६६,९४,२४५.२८/-	ठाणे
۲.	श्वेता अग्रवाल आणि आशिष अग्रवाल- एलबीएमयुएम००००२२४५८५१	फ्लॅट क्र. १३०४, १३ वा मजला, विंग ए, व्हाईट सिटी, अकुर्ली रोड, कांदिवली (प्), सीटीएस क्र. १७४ सी, महाराष्ट्र मुंबई ४००१०१/सप्टेंबर २१, २०२२	जून १०,२०२२ रु. ८७,६७,०४६.००/-	मुंबई
₹.	बिबिंद जॉर्ज आणि कोडियन ओसेफ जॉर्ज- एलबीटीएनई००००४६७२०८८	फ्लॅंट क्र. १०१०, १० वा मजला, विंग सी, राज तोरेस,आर मॉल जवळ,चिथळसर, घोडबंदर रोड, मानपाडा रोड, सर्व्हे क्र. ४८/१/१, ४८/१/३, ४८/१/बी, ४९/१बी, ५०/२/२, ठाणे ४००६०१/सप्टेंबर २१, २०२२	জুন २७, २०२२ ह. ८६,७७,३८१.००/-	ठाणे
٧.	पुनीत लिहाला आणि महेंद्र लिहाला– एलबीएमयुएम००००२१०७२९१	फ्लॅट क्र. ५०८, ५ वा मजला, व्हाईट सिटी, विंग ए, अकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, सीटीएस क्र. १७४ सी, महाराष्ट्र मुंबई ४००१०१/ सप्टेंबर २१, २०२२	जून १०,२०२२ रु. ८१,३५,२०९.००/-	मुंबई
ч.	अनुश्री आनंद गुप्ता, आनंद बनवारीलाल गुप्ता आणि बनवारीलाल नंदलाल गुप्ता- एलबीटीएनई००००४४७४५३३	फ्लॅट क्र. १००८, १० वा मजला, विंग डी, राज तत्व, सिने वंडर मॉल पुढे, स क्र. १४१/१, १४४, १४५/१, १४५/२, १४८/१, ४१२/२, १४८/२/१, १४६/४, कापूरबावडी, ठाणे ४००६०१/ सप्टेंबर २१, २०२२	जून २८, २०२२ रु. १,८४,०८,७९४.६९/-	ठाणे
ξ.	गंगाधर शिवनानी आणि तनुजा शिवनानी- एलबीएमयुएम००००२१००७६७	फ्लॅट क्र. १७०७ आणि १७०८, १७ वा मजला, विंग ए, व्हाईट सिटी, आकुर्ली गाव, स्थित येथे आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, सिटी सर्व्हें क्र. १७४/सी, मुंबई ४००१०१/ सप्टेंबर २१, २०२२	जून २८, २०२२ रु. १,८१,९८,७०१.००/-	मुंबई
७.	उमेश मनोहर कुंटे आणि चारुशीला उमेश कुंटे- एलबीएमयुएम००००२११९००९	फ्लॅट क्र. २८०५, २८ वा मजला, ए विंग, व्हाईट सिटी, ए विंग, आकुर्ली रोड, गाव आकुर्ली, कांदिवली पूर्व, सिटी सर्व्हे क्र. १७४/सी, महाराष्ट्र, मुंबई ४००१०१/ सप्टेंबर २१, २०२२	जून २१,२०२२ रु. १,१६,५६,२८७.००/-	मुंबई
८.	गौतम रवींद्रनाथ कर्णिक आणि शीतल गौतम कर्णिक– एलबीएमयुएम००००२१०५९७३	फ्लॅट क्र. २२०५, २२ वा मजला, व्हाईट सिटी, ए विंग, सीटीएस क्र. १७४/सी, सर्व्हें क्र. ८५,८६,८७ (भाग), आकुर्ली रोड, गाव आकुर्ली, कांदिवली पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४००१०१/ सप्टेंबर २१, २०२२	जून २२, २०२२ रु. १,०६,९३,६८३.००/-	मुंबई
۲.	चारुशीला उमेश कुंटे आणि उमेश मनोहर कुंटे- एलबीएमयुएम००००२११८९९९	फ्लॅट क्र. २८०६, २८ वा मजला, विंग ए, व्हाईट सिटी, आकुर्ली रोड, गाव आकुर्ली, कांदिवली पूर्व, सीटीएस क्र. १७४/सी, महाराष्ट्र, मुंबई ४००१०१/ सप्टेंबर २१, २०२२	जून १०,२०२२ रु. १,१५,७५,३५२.००/-	मुंबई
१०.	भक्ती सावंत आणि राहुल अग्रवाल- एलबीएमयुएम००००२००३६१३	फ्लॅट क्र. ६०१, ६ वा मजला, इमारत नाव राज अल्टेझा, अंबिका नगर, सिटी सर्ल्हें क्र. १४६९, जे एन रोड स्थित येथे गाव मुलुंड, तालूका कुर्ला, जे एन रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०./सप्टेंबर २१, २०२२	जून २३, २०२२ रु. १,५८,०१,०९१.००/-	मुंबई

(एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचेना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालयः **येस बँक लिमिटेड :** येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००५५, भारत. फोन: +९१ (२२) ५०९१ ९८०० / +९१ (२२) ६५०७ ९८०० फॅक्स: +९१ (२२) २६१९ २८६६ वेबसाइटः www.yesbank.in **ईमेलः** shareholders@yesbank.in **सीआयएनः** L65190MH2003PLC143249

प्राधिकृत अधिकारी

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

[नियम - 8(1)] ताबा सूचना

ह्याद्वारे सूचना दिली जात आहे की खाली स्वाक्षरी करणारे येस बँक लिमिटेडचे अधिकृत अधिकारी ह्यांनी, सिक्युरिटायझेशन आणि रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा 2002 (2002 पैकी 54) (**'सदर कायदा'**) आणि कलम 13 (12) हे सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम 2002 चे (**'सदर नियम**') कलम 3 सोबत वाचले असता त्यानुसार मिळणाऱ्या अधिकारां अंतर्गत दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी मागणी सूचना जारी केली होती, ज्यात ग्यानमाला पब्लिक एज्यूकेशन ट्रस्ट ('**ऋणको-1**'), माउंट लिटेरा एज्यूकेशन फाउंडेशन ('**ऋणको-2**'), झी लर्न एज्यूकेशन सोसायटी ('**ऋणको-3**') (एकत्रितपणे 'ऋणको' म्हटले आहे) आणि डिजिटल वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ('**तारणदार'**) ह्यांना सदर सूचनेत दिलेले ऋणको-1 ने 14 डिसेंबर 2021 नुसार द्यायचे भारतीय रु. **27,52,31,549.64** (रुपये सत्तावीस कोटी बावन्न लाख एकतीस हजार पाचशे एकोणपन्नास आणि चौसष्ठ पैसे फक्त), ऋणको-2 ने 14 डिसेंबर 2021 नुसार द्यायचे रु. **84,05,20,201.42** (रुपये चौऱ्यांशी कोटी पाच लाख वीस हजार दोनशे एक आणि बेचाळीस पैसे फक्त), ऋणको-3 ने 14 डिसेंबर 2021 नुसार द्यायचे रु.72,00,30,877.22 (रुपये बहात्तर कोटी तीस हजार आठशे सत्यात्तर आणि बावीस पैसे फक्त) ह्यासह पुढील व्याज आणि त्यावरील शुल्क, संचयी व्याजानुसार कराराच्या दराने, प्रत्यक्ष पैसे प्राप्त होईपर्यंत/ रिअलायझेशनपर्यंत, ही सूचना प्रकाशित झाल्यापासून 60 दिवसांच्या आत परतफेड करायला सांगितले होते.

ऋणको आणि तारणदार ह्या रकमेची परतफेड करू शकले नाहीत म्हणून ऋणको, तारणदार आणि सामान्य लोकांना तपशीलवार सूचना देत आहोत की खाली स्वाक्षरी करणाऱ्यांनी सदर कायद्याच्या कलम 13 च्या उप- कलम (4) सह सदर नियमाचा अधिनियम 8 वाचला असता त्या अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अधिकारांनुसार खाली दिलेल्या मालमत्तेचा 20 सप्टेंबर 2022 रोजी ताबा (प्रतीकात्मक) घेतला आहे.

ऋणको आणि तारणदार व सामान्य लोकांना ह्याद्वारे सावध केले जात आहे की त्यांनी सदर मालमत्तेचा कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेचा कोणताही व्यवहार झाला तर तो ऋणको-1 ने 14 डिसेंबर 2021 नुसार द्यायचे भारतीय रु. **27,52,31,549.64** (रुपये सत्तावीस कोटी बावत्र लाख एकतीस हजार पाचशे एकोणपन्नास आणि चौसष्ठ पैसे फक्त), ऋणको-2 ने 14 डिसेंबर 2021 नुसार द्यायचे रु. **84,05,20,201.42** (रुपये चौऱ्यांशी कोटी पाच लाख वीस हजार दोनशे एक आणि बेचाळीस पैसे फक्त), ऋणको-3 ने 14 डिसेंबर 2021 नुसार द्यायचे रु. 72,00,30,877.22 (रुपये बहात्तर कोटी तीस हजार आठशे सत्यात्तर आणि बावीस पैसे फक्त) ह्यासह पुढील व्याज आणि प्रत्यक्ष भरणा तारखेपासून अंमलात येणारे इतर शुल्क ह्याच्या वसुलीसाठी येस बँक लिमिटेडच्या अधीन राहील.

कायद्याच्या कलम 13 च्या उपकलम (8) मधील तरतुदींकडे ऋणको आणि तारणदार ह्यांचं लक्ष वेधत आहोत की उपलब्ध वेळेनुसार, सेक्युअर्ड मालमत्ता सोडवून घ्यावी.

अचल मालमत्तेचा तपशील

(तारण ठेवलेली मालमत्ता)

ह्या जिमनीचा प्रत्येक आणि सर्व भाग जी 43 कर्नाल 17 मारलाज किंवा 5.48 एकर (22169.70 चौरस मीटर्स) क्षेत्रफळाची असून खेवत नं. 332/िमन//317, खतोनी नं.398/1, रेक्ट नं.76, किल्ला नं 21/1 (3-8), रेक्ट नं.77, किल्ला नं.23/2 (6-13), 24/2 (6-13), 25/2 (6-13), खेवत नं.1012 मिन //961 मिन, 962 मिन, खतोनी नं.1254, रेक्ट नं. 82, किल्ला नं. 3/1 (5-2), 4(7-7), 5/1 (5-2), 1/1/1 (2-19), 8 कित्ताजमध्ये आहे आणि कुतैल गाव, तहसिल आणि जिल्हा कर्नाल, हरियाणा येथे स्थित असून तिच्या सीमारेषा अशाः

	- 	- 	
। उत्तरेकडे-अमिरा फडसची जागा	दक्षिणेकडे-सहारा इंडिया	। पर्वेकडे-सहारा इंडिया	। पश्चिमेकडे-रस्ता आणि मालक/लेससे ह्याची जमीन
l aucha in tu Kaun in ii	THE THE METER AND IT	2110 116111 410 11	The true team and the part of the true

त्यासोबत त्यासंबंधित वर्तमान किंवा भावी सर्व अधिकार आणि मंज्री, आणि त्यावरील वर्तमान सर्व इमारती, संरचना, उभारणी आणि /किंवा बांधकामासह आणि संबंधित तारणाच्या तारखेपासून/नंतर त्यावरील विकास/अतिरिक्त बांधकाम आणि वर्तमान किंवा भावी काळात सर्व भावी पृथ्वीला किंवा पृथ्वीला जोडलेल्या कशालाही कायमस्वरूपी जोडलेलं फिक्सचर आणि फर्निचर आणि प्लॅंट व मशिनरी ह्याचाही त्यात समावेश आहे

दिनांक: सप्टेंबर 20, 2022 स्थळ:



जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, श्री. सिताबाई प्रभुशंकर शर्मा, श्री. राजेश प्रभुशंकर शर्मा, श्री. सुरेश प्रभुशंकर शर्मा, श्री. नागेश प्रभुशंकर शर्मा हे गाव गुंदवलीच्या सीटीएस क्र. १२६ धारक जिमनीचे मालक डेव्हलपमेंट कंटोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स फॉर ग्रेटर मुंबई, २०३४ च्या रेग्युलेशन क्र. ३२ च्या तरतुदींन्सार विकास अधिकार प्रमाणपत्रांच्या स्वरुपांत विकास अधिकार हस्तांतरणाच्या (टी.डी.आर.) मंजुरीच्या बदल्यांत 'के/ई' वॉर्ड च्या मंजुर विकास आराखडा २०३४ प्रमाणे विद्यमान रस्त्याने बाधीत होत असलेल्या येथे खालील परिशिष्टांत सविस्तर वर्णन लिहिलेली जमीन खर्च मुक्त आणि भारमुक्त स्वरुपांत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) स्वाधीन करण्यास पुढे आले आहेत.

कोणत्याही व्यक्ती (ज्यामध्ये व्यक्ती, संस्था, कंपन्या, व्यक्ती समृह, वैधानिक मंडळे/संस्था किंवा अन्य कोणतीही प्राधिकरणे आहेत) यांचा येथे खालील परिशिष्टात वर्णन लिहिलेल्या सदर जमीन किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्याच्या संबंधात मालकी, विक्री, अदलाबदल, हस्तांतरण, भाडेपट्टा, पोट-पट्टा, गहाण, दान, कुळवहिवाट, लिव्ह अँड लायसन्स, न्यास, वारसा, मृत्युपत्रित दान, कब्जा, पोटगी, जंगमगहाण, भार, धारणाधिकार, सुविधाधिकार, तंटा, कोणताही विवाद याद्वारे कोणताही हिस्सा, अधिकार, हक्क, हितसंबंध, दावा, मागणी किंवा आक्षेप असल्यास किंवा अन्य कोणत्याही स्वरुपाचा कोणताही अधिकार असल्यास त्यांनी तसे लेखी स्वरुपांत निम्नस्वाक्षरीकारांना लॉ ऑफिसरचे कार्यालय, लिगल डिपार्टमेंट, पालिका मुख्यालय (ॲनेक्स बिल्डिंग), ३ रा मजला, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई - ४००००१ येथे ह्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत अशा कोणत्याही अभिप्रेत दावा/आक्षेपासाठी कागदोपत्री पुरावा किंवा न्यायालयीन आदेशांसह कळवणे आवश्यक आहे, अन्यथा असा दावा किंवा मागणी जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे

जर वरीलप्रमाणे कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त झाला नाही तर बीएमसी अशा कोणत्याही अभिप्रेत दावा किंवा हितसंबंधाची कोणतीही दखल न घेता ते सर्व जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे आणि बीएमसी वर बंधनकारक नसल्याचे समजून स्वतःच्या गुणवत्तेनुसार टी.डी.आर. मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करेल.

वरील संदर्भातील परिशिष्ट :

पूर्वेस किंवा त्या दिशेकड्न : सध्याचा रस्ता : गाव गुंदवलीचा सीटीएस क्र. १०८, १११

पश्चिमेस किंवा त्या दिशेकडून : गाव गुंदवलीचा सीटीएस क्र. १२५/११ व १२५/४

उत्तरेस किंवा त्या दिशेकडून : गाव गुंदवलीचा सीटीएस क्र. ११८.

सही/

जसंअ/१४०३/जाहीरात/२०२२-२३

<u>झाडांसाठी गरजेपेक्षा</u> जास्त पाण्याचा वापर करू नका

बृहन्मुंबई महानगरपालिका

(टीडीआर/डब्ल्यूएस/केई-०१५४)

'के/ई', पालिका वॉर्ड च्या मंजुर विकास आराखडा २०३४ मध्ये विद्यमान रस्त्याने बाधीत होणाऱ्या सुमारे ३५९.६० चौ.मी. मोजमापित मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा व उपजिल्ह्यातील गाव गुंदवलीचा सीटीएस क्र. १२६ धारक ती सर्व अखंड रिकामी जमीन किंवा भूमी आणि खालीलप्रमाणे सीमाबद्ध :

दक्षिणेस किंवा त्या दिशेकडून : गाव गुंदवलीचा सीटीएस क्र. १२५/९

दिनांक : २६ सप्टेंबर, २०२२

(श्री. सुनील सोनावणे) ॲडव्होकेट ॲंड लॉ ऑफिसर बृहन्म्ंबई महानगरपालिका साठी

जाहीर नोटीस वसई येथील मा. श्री. आर. एच. नाथाणी, दिवाणी न्यायाधिश व स्तर, ने.ता. ०६/१०/२०२२ वसई ह्यांच्या न्यायालयात

Miss. Padma Mohanlal Desadia D/o. Late Mohanlal Desadia नि.क्र. ० Residing at- 911, 9th Floor, Riddhi Siddhi CHSL, Papnas Wadi, A. K. Marg, Nana Chowk, Mumbai . Applicant

1. Rameshchandra Mohanlal Desadia

Residing at: 911, 9th Floor, Riddhi Siddhi CHSL Papnas Wadi, A. K. Marg, Nana Chowk, Mumbai 2. Daksha Jayeshkumar Rathod D/o of Late Shri Mohanlal Desadia 715, Squarter's Colony, Nr. Veer Savarkar Fly Over Bridge Malad Fast Mumbai

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक १३/०६/२०२२ रोजी Late Deepak Mohanlal Desadia who died on 28/02/2020 रोजी मयत झाले असुन त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखला (हेअरशि गणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांक ८८/२०२२ दाखल केला आहे. **Schedule of Property**

Flat No. 102, 1st Floor, B Wing, Vaishnavi Ambe Dham, Naringi, Virar East, Pin 401305

ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरीता या न्यायालयात **चौकशी अर्ज क्रमांक ८८/२०२२** दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी ह्या न्यायालयात **दिनांक ०६/ १०/ २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटी**स प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरहू वारस दाखला देण्याबाब जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार ह्यांना वारस दाखल देण्यात येईल, ह्याची कृपया नोंद घेण्यात यावी.

आज दि. २०/०९/२०२२ रोजी माझ्या सहिनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.

अधिक्षक, दिवाणी न्यायालय व स्तर वसई

BLACK B

हुकुमावरुन

चौ.अ.क्र. ८८/२०२२

ब्लॅक बॉक्स लिमिटेड

(पूर्वीचे नाव एजीसी नेटवर्क्स लि.) **नोंदणीकृत कार्यालय** : ५०१, ५ वा मजला, बिल्डिंग नं. ९, ऐरोली नॉलेज पार्क,

. एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८. सप्टेंबर, २०२२ रोजी झालेल्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या मतदान आणि ई-मतदानाच्या निकालांची घोषणा

कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या प्रयोज्य तरतुदी आणि सुधारित सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेय्वुलेशन्स, २०१५ (एलओडीआर रेयुलेशन) ला अनुसरून कंपनीने भागधारकांना ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) च्या सूचनेमधील प्रस्तावित ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देणे त्यांना शक्य व्हावे म्हणून ई-व्होटींग ची सुविधा पुरवली होती. ई-व्होटींग २३ सप्टेंबर, २०२२ रोजी स ९.०० (भाप्रवे) सुरु होऊन २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपले.

अधिकारी म्हणून डॉ. एस.के. जैन, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली होती. तपासर्ण अधिकाऱ्यांनी २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सं. ५.०० वा. पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मते व एजीएम दरम्यान झालेल्या ई-व्होटींग ची पडताळणी करून २६ सप्टेंबर, २०२२ रोजी त्यांचा अहवाल सादर केला. . १६ सप्टेंबर, २०२२ दिनांकीत तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार एकत्रित निकाल पुढीलप्रमाणे

अनु.	तपशील	ठरावाचा	बाजूने पडलेल्या	विरुद्ध पडलेल्या				
क्र.		प्रकार	मत्तांची%	मत्तांची%				
٧.	दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित विवरण (एकत्रित वित्तीय विवरण सह) घेणे, विचार करणे, मंजुरी देणे आणि स्विकारणे	सामान्य ठराव	१००	o				
٦.	त्री. नरेश कोठारी (डीआयएनः ०००१२५२३), यांच्या जागी एक संचालकाच्या नियुक्ती, जे आळीपाळीने निवृत होत आहे, आणि पात्र असल्याने पूर्नियुक्ती साठी त्यांनी स्वतः पुढे आले आहे.	सामान्य ठराव	९९.९६	٥.٥٧				
₹.	कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून श्री. दिपक कुमार बंसल (डीआयएनः ०७४९५१९९) यांची पूनर्नियुक्ती	विशेष ठराव	९९.९६	٧٥.٥				
٧.	कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून श्रीम. महुआ मुखर्जी (डीआयएनः ०८९०७३२०) यांची पूनर्नियुक्ती	विशेष ठराव	९९.९६	٧٥.٥				
ч.	कंपनीचे कार्यकारी संचालक आणि चीफ पिपल ऑफीसर श्रीम. महुआ मुखर्जी (डीआयएनः ०८१०७३२०) यांना दिलेल्या पारिश्रमिक ची पुष्ठीकरण	विशेष ठराव	१००	o				
तपासणी	तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे एजीएमच्या सूचनेत मांडलेला सर्व ठरावांवर आवश्यक							

बहुमताने भागधारकांकडून रितसर मंजुर करण्यात आला.

ब्लॅक बॉक्स लिमिटेड साठी (पूर्वीचे नाव एजीसी नेटवर्क्स लिमिटेड)

दिनांक : २६ सप्टेंबर, २०२२ सुजय शेत ठिकाणः मुंबई

OICICI Bank

जाहीर नोटीस

ामाम जनतेस याद्वारे कळविण्यात येते कि. आमर् ाक्षकार यांनी श्री. दुर्वास हरी पाटील, यांचा कड् त्यांची मौजे वसरे. तलाठी सजा चहाडे. पंचायत प्रमिती पालघर यांचे अधिकार क्षेत्रात भमापन क्रमांव ४७, हिस्सा क्रं. २, क्षेत्र २००० चौरस मीटर हय मळकतीमधील त्यांचा सम्पर्ण हक्क घेणेची ठरविली तरीही सदरह मिळकतीबाबत कोणाही व्यक्तीर्च अथवा संस्थेचा कोणत्याही प्रकारची हक्क, अधिकार अथवा हितसंबध असल्यास अत्यांनी आपली हरकत आक्षेप योग्य त्या कागदोपत्रीत पराव्यानिर्श आजपासन १४ दिवसांचे आत आमचे खालील ग्तावर नोंदवावी अन्यथा आमचे पक्षकार सदरच व्यवहार पुर्ण करतील व त्यानंतर हरकतींचा विचा

> श्रीमती उज्वला घरत वकील उच्च न्यायालय, मुंबई

<mark>ात्ता : २१२, सत्यम शॉपींग सेंटर, ना</mark>ल (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, १) भख्तवार भिकु कात्रक आणि २) शाहरूख भिकु कात्रक हे द पार्क, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई-४०००१३ येथे स्थित लोढा पार्कसाईड-विंग ए अशा ज्ञात बिल्डिंगीमधील १७व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ए-१७०४, मोजमापित ८९३ चौरस फूट (चटई क्षेत्र)(यानंतर फलॅट असा उल्लेख) च्यासह १(एक) कार पार्किंग क्षेत्र धारक क्र. पी६-५६८ (यानंतर सदर **कार पार्किंग क्षेत्र** असा उल्लेख)(फ्लॅट आणि कार पार्किंग क्षेत्र यानंतर एकत्रितरित्या सदर **परिसर** असा उल्लेख) असलेला फ्लॅट विक्रीसाठी आमच्या अशीलांसह वाटाघाटी करीत आहेत.

सर्व व्यक्ती ज्यांना परिसराच्या विरोधात कोणताही दावा जसे की, वारसा, गहाण. विक्री. भेट. भाडेपट्टा. धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, कुळवहिवाट, निर्वाह, सुविधाधिकार . किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी सदर लिखित त्या संदर्भामधील कागदोपत्री पूराव्यासह निम्न-स्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय ४१० युसुफ बिल्डिंग, वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, अन्यथा तशा दावे जर असल्यास त्यांच्या संदर्भाशिवाय परिसराच्या संदर्भामधील विक्री पूर्ण केली जाईल आणि सदर दावे परित्यागित आणि/किंवा त्यागित समजले जातील.

दिनांक २६ सप्टेंबर, २०२२.

एमएलएस वाणी ॲण्ड असोसिएटस करीता सही/ वकील ॲण्ड सॉलिसिटर्स

जाहीर सूचना

नोंदणीकृत कार्यालय: लॅन्डमार्क, रेस कोर्स सर्कल, वडोदरा ३९० ००७. निगम कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई ४०० ०५१. सोने ई-लिलाव नि निमंत्रण सूचना

आयसीआयसीआय बँक लिमिटेड (आयसीआयसीआय बँक) यांच्याकडून खालील नमूद कर्तदागी सांन्याच्या तामकण्यात आलेल्या सुविधांसंबंधी (''सुविधा') त्यांच्या थकीत रकमेचा भरण करण्यास सूचना निर्गमित करण्यात आली होती. सुविधे अंतर्गत कर्बदार त्यांच्या थकीत रकमेचा भरणा करण्यास कसूखार ठरल्याने आन्ही, **ऑक्टोबर ०७,** २०२२ रोजी ताबेगहाण असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच ई-लिलाव करण्यास भाग आहोत. आयसीआयसीआय बैक्स खालील कोणतेही खाते पूर्तस्वना ने देता काबूत टाकण्याचे प्राधिकार आहेत. पुढे आयसीआयसीआय बैंक कोणत्याही पूर्वसूचनीयाया ई-लिलावार्च तातिख बदलयाच्ये बह्न राब्तु टेबत आहेत. लिलाव समिद्रान[लक्ष्म-दोक्शनक्तादेशी तास यांस लागू होतील.

ग्राहकाचे नाव	कर्ज खाते क्र.	ग्राहकाचे नाव	कर्ज खाते क्र.	ग्राहकाचे नाव	कर्ज खाते क्र.
नाव: परभणी	शाखेचे ना	शाखेचे नाव: गंगाखेड		शाखेचे नाव: अचलपूर	
तेजस संतोष खराडे	६४६८०५०५६२७१	बाबाराव बापूराव कानळे	३८३६०५००२६३८	०८६८०५००५६७३ गजानन गोपाळराव ठाकरे	
व: परळी वैजनाथ	शाखेचे नाव:		शाखेचे ना	शाखेचे नाव: अकोला	
सुदाम उद्भव इंगळे	२५९९०५००५०३६	३७६६०५००२८२१ ज्ञानेश्वर साहेबराव जाधव	३७६६०५००२८२१ ३७६६०५००२८२६		
नाव: परतुर	शाखेचे न		३७६६०५००२८२६ शाखेचे नाव	संदिप दलपत चव्हाण	०५२००५००१३९१
अझहर मुनीर शेख	398904002882	: बाटाबुद्धक शत्र्घन ज्ञानदेव भागडे		आमिर खान वसीम अहमद	०५२००५००५२३१
अझहर मुनीर शेख	36660400565		१७७८०५०१००१३ शाखेचे ना	मंगेश बाबूलालजी पवार	०५२००५००६०६५
	३७६७०५००२९९४	दिनेश डोखले	६४६९०५००९५२५	ती-जयस्तंभ स्क्वेअर	शाखेचे नाव: अमराव
ाव: पिंपळगाव		विश्वजित कापसे	६४६९०५०१०७०१	फराज अहमद खान	६९६९०५६०२१२९
वसंत महादेवराव जाधव	१७८९०५००४०४०		शाखेचे ना	इफ्तेखार अहमद खान	
ने नाव: पुसद		सतीश मोहन देशमुख		शाखेचे नाव: औसा	
	१०७८०५००८२११		शाखेचे नाव	नेताजी पंडित बोंडागे	२०२५०५००९७९५
	१०७८०५००८४५६		१७८६०५००८२९९	विलास दगड़ शिंदे	
वे नावः रावेर			शाखेचे ना		२०२५०५०१००४६
राजेंद्र प्रकाश पाटील	११०२०५००५०७०	गणपत सुधाकरराव निलवर्ण	४०५३०५००११५५		शाखेचे ना
नावः सायल्		: मुक्ताईनगर	शाखेचे नाव	श्रीधर सुब्बाराव गोल्लापुडी	०४९५०५००४८२५
नाव: सायलू	शाखच न	विकी विनोद पहाडे	२८२१०५००४०८८	ावः भम	शाखेचे न
अक्षय किशोर	३७६८०५००३१९७	गौरव मनोहर महाजन	२८२१०५००४११२	गिरीधर कल्याण टाळके	398704008907
महश सुदामराव डाइफाड	\$94C0400\$8C4	गौरव मनोहर महाजन संदिप बाबुलाल हरणे व्यः नांदेद	२८२१०५००३७५०		
नाव: शहादा	शाखेचे न			ाः भुसावल	शाखेचे नाव
	०७७००५००४५७८	वैशाली वाठोरे	६४६४०५००४५३६	कासिम असगर अली	१६९५०५००५४६१
शाखेचे नाव: सिंदखेडा			६४६४०५००४५३८ विजय चौहान शाखेचे नाव: नाशिक – म्हसरूळ		शाखेचे नाव:
श्वेतलासिंग चंदसिंग गिरास	२१३३०५००५५२०	शंक – म्हसरूळ प्रसाद आसाराम लोहकरे	शाखेचे नाव: ना ७४९८०५०००२९२	शरद भास्कर पाटील	१६९३०५०१०१४७
श्वेतलासिंग चंद्रसिंग गिरास	२१३३०५००५६७१		७४९८०५०००२९२ शाखेचे नाव: न		शाखेचे ना
नसीमबी कमरोद्दीन शेख	२१३३०५००९०४९	भारती संजय जाधव	१०८७०५००२१९२	प्रवीण संजय भागवत	933304000880
। नाव: सिन्नर	शाखेचे न		शाखेचे नाव: ना	दिगंबर तुकाराम नाठे	933304000839
अमित कुमार त्रिपाठी	०४९१०५०१०१७४	कपिल प्रदिप सुर्वे	००२७०५०१७९३४		
वे नाव: वणी			शाखेचे नाव: न		शाखेचे ना
संदिप बोकाडे	094604006663	कृणाल हरिनारायण सिंग	०९९९०५००२७०१	सुरेश बाबुलाल जाधव	
नाव: वरुड		उस्मानाबाद	शाखेचे नाव:	व: दिंडोरी	शाखेचे ना
	१६९६०५००६२४३	सोमनाथ नारायण देवकाते	१६३७०५०१४२९९	संदिप प्रकाश बोरस्ते	१४६८०५०१५०७४
नाव: वाशिम	प्याचन न	तेजस भागवत माते	१६३७०५०१५४९५	· टोंडियाचा	शाखेचे नाव
	०६१५०५००५२६५	प्रभाकर शामराव पवार	१६३७०५०१५५३०	भरतसिंग हत्तेसिंग गिरासे	
			शाखेचे ना	4/01/21 6/1/41 Lifted	
पवन गजानन जाधव	०६१५०५००५०२७	वसंतराव नाना पाटील	१७७७०५००८९६०	जगदीश संतोष मंडाळे	२१४८०५००७८८६

ठिकाण: जळगाव, अकोला, यवतमाळ, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, अमरावती, धुळे, नांदेड, बुलढाणा, भंडारा, नंदुरबार, नाशिक, परभणी, वाशिम

दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप . बॅक लिमिटेड ; मुबई मुख्य कार्यालय: २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४

> • ई-मेल : legal@deccanbank.com • वेबसाईट : www.deccanbank.com • दुरध्वनी. क्र. : २३८५ १८१९, २३८९ १२४४, • फॅक्स क्र.: २३८९ ६८५३

प्रत्यक्ष ताबा सूचना

म्मस्वाकारीकार, **दि डेक्कन मर्चेट्स को ऑप. बँक लि., (मुंबई)** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने **सिक्युरिटाझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअ**न ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि कलम १३ (१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ सहवाचता नियम ९ अन्तरं प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सुचना जारी करून मुळ <mark>कर्जदार मे. ग्रीन लाईफस्पेसेस भागीदार - १. श्री. मंगल ल. चव्हाण २. सौ. सविता मं. चव्हाण आ</mark>पि **. श्री. यशवंत पंढरीनाथ मोरे** यांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून **६० दिवसांत** करण्यास सांगितले होते सदर रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थे ठरल्याने, सदर कर्जदार / जॉमिनदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्दारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वासरीकारांनी

खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा निम्नस्वाक्षरीकारांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचावापर करून **सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अंतर्ग**त महवाचता सदर नियमावलीच्या नियम **९ अन्वये** घेतला आहे. विशेषतः सदर कर्जदार / जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्दारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकती संदर्भात कोणताही व्यवहार करु नये आणि सदर मिळकतीशी

pzvयात आलेला कोणताही व्यवहार हा **दि डेक्कन मर्चट्स को-ऑप. बँक लि. (मुंबई)** च्या निम्न लिखित रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेच्या भाराअधीन राहील

कर्जदाराचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	मागणी सूचना दिनांक	प्रत्यक्ष ताबा दिनांक	मागणी सूचना रक्कम रुपये
मेसर्स. ग्रीन लाईफरपेस भागीदार - 9. श्री. मंगल ल. चव्हाण २. सौ. सविता मं. चव्हाण	सर्लें क्र. ३०/१, ३०/२, ३०/३, ३०/४ ग्रीन विलोज कॉम्प्लेक्स, येथे स्थित १. नदीच्या बाजूकडील ओपन प्लॉट क्र. १२, १३, १४ व १५ (बांधकाम नाही.) २. टेकडीच्या बाजूकडील ओपन प्लॉट्स प्लॉट्स ३५, ४०, ४१, ४२, ४४, ४६, ४७, ५०, ६५ व ६६ (बांधकाम चालू नाही / मोकळे प्लॉट्स) व ३४, ३६, ४८, ४९, ५३, ६१, ६२ व १०२ (बांधकाम चालू आहे) आणि ३. बांधकाम केलेल्या सदिनका क्र. जी-१, जी-५, जी-८, १०४, २०२, २०३, २०४, २०५, २०६ मोजे शेंदून बुढूक, तलाठी सजा थिले, शहापूर मुरबाड हायवे, ता. शहापूर, जि. ठाणे मालक:- १. श्री. मंगल ल. चव्हाण २. सौ. सविता मं. चव्हाण		₹ ₹. 0 ९. ₹ 0 ₹₹	रु. ५,५५,५५,४२७/- अधिक व्याज व इतर स्रर्च
श्री. यशवंत पंढरीनाथ मोरे	9. गाळा क्र. वी-9909, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्लॉट क्र. १७ बी, १७ सी व १८, सेक्टर- १९, वाशी, नवी मुंबई ४००७०५. एकूण क्षेत्रफळ २८.१२५ स्के. मीटर्स, तुर्भे गाव, तालुका व जिल्हा - ठाणे. २. स्टॉल क्र.एस-२६, प्लॉट क्र.२१, सेक्टर-२६, वाशी, नवी मुंबई, एकुण क्षेत्रफळ ८.८६ स्ववं.मीटर्स बांधीव, जिल्हा - ठाणे, मालक - श्री. यशवंत पंढरीनाथ मोरे		9909.90.89	रु. १,०१,८८,५५८/- अधिक व्याज व इतर खर्च

दिनांक : २७.०९.२०२२

प्राधिकृत अधिकारी दि डेक्कन मर्चंट्स को ऑप. बँक लि., (मुंबई)

निनाद प्रभू सहाय्यक उपाध्यक्ष

(अधिकृत अधिकारी)

येस बँक लिमिटेड

सही/-